

महाराष्ट्र शासन  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर  
मधील कलम ४ (१) (२) मधील  
तरतुदीनुसार १७ बाबीवरील (मॅन्युल)  
माहीती

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.  
कलम २ एच नमुना (अ)

विभागाचे नाव :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

कलम २ (एच) ए/बी/सी/डी

| अ.क्र. | लोकप्राधिकारी संस्था                      | संस्था प्रमुखाचे पदनाम | पत्ता   |
|--------|---|------------------------|---|
| ०१     | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर | अधिष्ठाता              | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर परीसर, मेडीकल चौक, नागपूर - ४४०००३. |

अधिष्ठाता,  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

कलम २ एच तक्ता (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकीय विभागाचे नाव -  
कलम २ (h)(i)(ii) अंतर्गत.

| अ.क्र. | लोप्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखाचे पदनाम | ठिकाणी/पत्ता |
|--------|---------------------|------------------------|--------------|
| —      | संबंधीत नाही        | संबंधीत नाही           | —            |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

कलम ४ (१) (b) (i)


नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर कार्यालयातील कार्य व कर्तव्य यांचा तपशील :

१. कार्यालयाचे नाव :- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
२. पत्ता  
महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर परीसर, मेडीकल चौक, नागपूर - ४४०००३.
३. कार्यालय प्रमुख :- अधिष्ठाता
४. शासकीय विभागाचे नाव :- संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
५. कोणत्या मंत्रालयातील  
खात्यातील अधिनस्थ :- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. कार्यक्षेत्र नागपूर भौगोलिक :- नागपूर
७. वैशिष्टे :- मंत्रालयीन विभागाशी संबंधीत
८. विभागाचे ध्येय धोरण :- रुग्णालयीन सेवा, दंतशास्त्र शिक्षण
९. धोरण :- १. दंतशास्त्र शिक्षण  
२. प्रतिबंधात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण  
३. उपचारात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण

१०. सर्व संबंधीत कर्मचारी माहीती :- सोबत जोडली आहे.
११. कार्य :- सोबत जोडले आहे.
१२. कामाचे विस्तृत स्वरूप :- सोबत जोडले आहे.
१३. मालमत्तेचा तपशिल :- सोबत जोडले आहे.
१४. सेवा उपलब्ध आंतरवासिता, पीजी. :-
१. दंतशास्त्रशिक्षण- प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बीडीएस,
  २. प्रथम संदर्भ सेवा व त्याचे प्रशिक्षण
  ३. कौटुंबिक आरोग्य जनजागृती व त्याचे प्रशिक्षण
  ४. राष्ट्रीय कार्यक्रम + उद्दिष्ट निहाय व त्यांचे प्रशिक्षण
  ५. शालेय आरोग्य शिक्षण व त्याचे प्रशिक्षण
  ६. रोगनिदान व उपचार शिबीरे
१५. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये प्रत्येक स्तरावरचे तपशिल.
१६. कार्यालयीन दुरध्वनी क्र.व वेळा :- दुरध्वनी क्र.०७१२ - २७४४४९६, फॅक्स नं.०७१२ - २७४३४००  
रुग्णालयीन वेळ :- सकाळी ८.३० ते दुपारी ४.३०  
कार्यालयाची वेळ :- सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५
१७. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट :- महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार तसेच दर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि शासनाने मंजूर केलेल्या सुट्टया.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

संस्थेचा प्रारूप तक्ता



अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकारी अधिनियम २००५  
२ □अधिकारी आणि कर्मचा-यांचा जॉब चार्ट

**अधिष्ठाता यांचा जॉब चार्ट :-**

- ◆ रुग्णालय विभागावर नियंत्रण, सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करतात.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्याक्रमांवर नियंत्रण ठेवतात.
- ◆ बाह्यरुग्ण विभागातील इतर विभागाची ते वेळोवेळी देखरेख नियंत्रण ठेवतात.
- ◆ रोज संस्थेतील विभागांमध्ये, कार्यालयामध्ये फेरी मारतात. बाह्य रुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या रुग्णांचीही पाहणी करतात.
- ◆ रुग्णालय महाविद्यालयातील संपूर्ण बाबींवर म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णसेवा, प्रशासकीय कामकाज व इतर सर्वच बाबींवर देखरेख तथा नियंत्रण ठेवतात. तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन करतात.
- ◆ वेळोवेळी प्रशासकीय अधिका-यांसह प्रशासकीय विभागाची पाहणी करतात आणि त्या वेळेस साफसफाईवरही लक्ष ठेवतात.
- ◆ निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळीत सुरु आहे किंवा नाही हे पाहतात.
- ◆ महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांची निगा व दुरुस्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- ◆ कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासणी करणे.
- ◆ सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचा-यांची सभा बोलाविणे.
- ◆ अंदाजपत्रक, हिशोब व जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांमध्ये सौजन्य, वक्तशिरपणा, नियमितता आणि सौजन्यशीलता या बाबींकडे लक्ष देणे.
- ◆ अधिका-यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांकडून किंवा रुग्णांकडून, रुग्णांचे नातेवाईकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेतात. तक्रारीचे निवारण करणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्याक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करणे.

- ◆ महाविद्यालयाच्या खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करणे.
- ◆ औषधभांडारात आणि निरनिराळ्या विभागात प्रत्यक्ष अचानक भेटी देणे, दर तीन महिन्यांनी औषधींचा साठा तपासणे.
- ◆ त्यांनी जरूर तेथे इतर शासकीय विभाग आणि अधिकारी यांना सहकार्यकरणे आणि सजनतेमध्ये महाविद्यालयाची व रुग्णालयाची चांगली प्रतिमा निर्माण करणे.
- ◆ त्यांनी महिन्यातून एकदा अचानक रोख रकमेची तपासणी करावी.
- ◆ वर्षातून एकदा कार्यालयाची तपासणी करावी.
- ◆ निकामी वस्तुंची तपासणी करून त्या वस्तू नियमानुसार निर्लेखन करून निकालात काढणे.
- ◆ शासकीय इमारतीची निगा राखणे आणि दुरुस्ती याकडे लक्ष ठेवणे.
- ◆ जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शिबीराचे कार्यक्षमतापूर्वक व यशस्विरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- ◆ रुग्णांच्या आणि कर्मचा-यांच्या तक्रारी निवारणासाठी वेळ राखून ठेवणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
- ◆ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, सह. अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे व प्रभावित पणे पार पाडीत आहे किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबींवरही ते नियंत्रण ठेवतात .
- ◆ एकंदरीत महाविद्यालयात दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषांगिक कामे प्रभावीपणे व व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहेत या बाबींवर ते प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



माहिती अधिकारी अधिनियम २००५  
२ □अधिकारी आणि कर्मचा-यांचा जॉब चार्ट

प्राध्यापक यांचा जॉब चार्ट :-

- ◆ रुग्णालय विभागावर नियंत्रण, सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करतात.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्याक्रमांवर नियंत्रण ठेवतात.
- ◆ बाह्यरुग्ण विभागातील इतर विभागाची ते वेळोवेळी देखरेख नियंत्रण ठेवतात.
- ◆ रोज संस्थेतील विभागांमध्ये, कार्यालयामध्ये फेरी मारतात. बाह्य रुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या रुग्णांचीही पाहणी करतात.
- ◆ रुग्णालय महाविद्यालयातील संपूर्ण बाबींवर म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णसेवा, प्रशासकीय कामकाज व इतर सर्वच बाबींवर देखरेख तथा नियंत्रण ठेवतात. तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन करतात.
- ◆ निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळीत सुरु आहे किंवा नाही हे पाहतात.
- ◆ महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांची निगा व दुरुस्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- ◆ कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासणी करणे.
- ◆ सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचा-यांची सभा बोलाविणे.
- ◆ अंदाजपत्रक, हिशोब व जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांमध्ये सौजन्य, वक्तशिरपणा, नियमितता आणि सौजन्यशीलता या बाबींकडे लक्ष देणे.
- ◆ अधिका-यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांकडून किंवा रुग्णांकडून, रुग्णांचे नातेवाईकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेतात. तक्रारीचे निवारण करणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्याक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करणे.
- ◆ औषधभांडारात दर तीन महिन्यांनी औषधींचा साठा तपासणे.

- ◆ विभागातील निकामी वस्तुंची तपासणी करुन त्या वस्तू नियमानुसार निर्लेखन करुन निकालात काढणे.
- ◆ जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शिबीराचे कार्यक्षमतापुर्वक व यशस्विरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- ◆ रुग्णांच्या आणि कर्मचा-यांच्या तक्रारी निवारणासाठी वेळ राखुन ठेवणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
- ◆ सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, सह. अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे व प्रभावित पणे पार पाडीत आहे किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबींवरही ते नियंत्रण ठेवतात .
- ◆ एकंदरीत महाविद्यालयात दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषांगिक कामे प्रभावीपणे व व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहेत या बाबींवर ते प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

**माहिती अधिकारी अधिनियम २००५**  
**२ □अधिकारी आणि कर्मचा-यांचा जॉब चार्ट**

**सहयोगी प्राध्यापक यांचा जॉब चार्ट :-**

- ◆ रुग्णालय विभागावर नियंत्रण, सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करतात.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवतात.
- ◆ बाह्यरुग्ण विभागातील इतर विभागाची ते वेळोवेळी देखरेख नियंत्रण ठेवतात.
- ◆ रोज संस्थेतील विभागांमध्ये, कार्यालयामध्ये फेरी मारतात. बाह्य रुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या रुग्णांचीही पाहणी करतात.
- ◆ रुग्णालय महाविद्यालयातील संपूर्ण बाबींवर म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णसेवा, प्रशासकीय कामकाज व इतर सर्वच बाबींवर देखरेख तथा नियंत्रण ठेवतात. तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन करतात.
- ◆ निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळीत सुरु आहे किंवा नाही हे पाहतात.
- ◆ महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांची निगा व दुरुस्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- ◆ सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचा-यांची सभा बोलाविणे.
- ◆ अंदाजपत्रक, हिशोब व जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांमध्ये सौजन्य, वक्तशिरपणा, नियमितता आणि सौजन्यशीलता या बाबींकडे लक्ष देणे.
- ◆ कर्मचा-यांकडून किंवा रुग्णांकडून, रुग्णांचे नातेवाईकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेतात. तक्रारीचे निवारण करणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करणे.
- ◆ औषधभांडारात दर तीन महिन्यांनी औषधींचा साठा तपासणे.
- ◆ जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शिबीराचे कार्यक्षमतापूर्वक व यशस्विरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- ◆ रुग्णांच्या आणि कर्मचा-यांच्या तक्रारी निवारणासाठी वेळ राखून ठेवणे.

- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
- ◆ अधिव्याख्याता, सह. अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे व प्रभावित पणे पार पाडीत आहे किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबींवरही ते नियंत्रण ठेवतात .
- ◆ एकंदरीत महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषांगिक कामे प्रभावीपणे व व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहेत या बाबींवर ते प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात .

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

## माहिती अधिकार अधिनियम २००५

### सहाय्यक प्राध्यापक यांचा जॉब चार्ट :

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात अधिव्याख्याताची एकूण १६ पदे मंजूर असून ती संस्थेतील विभागात कार्यरत आहे.

- ◆ आपआपल्या विषयात सदरचे अधिव्याख्याते निपुण असून त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अध्यापन करावे, त्या विषयाचे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पूर्ण करावेत.
- ◆ आपल्या विभागात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पूर्ण करावेत.
- ◆ आपल्या विभागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण करतात किंवा कसे यावर देखरेख ठेवतील.
- ◆ आपल्या विभागातील सर्व कर्मचारी आपआपली कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करतात किंवा कसे यावर देखरेख ठेवतील.
- ◆ आपल्या विभाग प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली विविध प्रकारची कामे पार पाडतील.
- ◆ अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध शैक्षणिक कार्यक्रम ते पार पाडतील.
- ◆ त्यांना करावे लागणारे पृथक्पृथक् आणि न्यायवैद्यक पृथक्पृथक् काम त्वरीत करावीत.
- ◆ जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची जबाबदारी आहे.
- ◆ आपआपल्या विषयात प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी निपुण होईल यासंदर्भात स्वतः काही नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी करतील व त्या कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होते आहे किंवा कसे याबाबत दक्ष राहतील.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांना व सहयोगी प्राध्यापकांना आपल्या विभागातील विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आखणे व ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यात सहाय्य करतील.
- ◆ विविध प्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रमांची आखणी करण्यात प्राध्यापक विभागप्रमुखांना सहाय्य करतील व ते राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकामी सहाय्य करतील.

- ◆ आपआपल्या विभागांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे प्रात्यक्षिकांचे आयोजन करतील व ते व्यवस्थितरित्या पार पाडतील, त्या कामांमध्ये इतर तांत्रिकर्मचा-यांचे सहाय्य घेतील.
- ◆ महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करतील व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतील.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकारी अधिनियम २००५  
दंतशल्यचिकीत्सक यांचा जॉब चार्ट :

या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या आस्थापनेवर दंतशल्यचिकीत्सक हे पद मंजूर आहेत. त्यांच्या जॉबचार्ट खालील प्रमाणे आहे  
दंतशल्यचिकीत्सक :-

- ◆ रोज सकाळी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणी व उपचार करणे.
- ◆ आंतररुग्णांची वार्डात जारुन तपासणी करणे.
- ◆ विभागातील दररोज येणा-या रुग्णावर खालील उपचार संबधीत कार्यवाही करणे.
  - १) मौखिक आरोग्य मार्गदर्शन
  - २) दात काढणे
  - ३) दाता मध्ये सिमेंट चांदी भरणे.
  - ४) दंत आरोग्यकांडुन रुग्णांच्या दातांची सफाई करुन घेणे.
  - ५) दंतकवळी बनविण्यासाठी आलेल्या रुग्णांची ४ ते ५ वेळा तपासणी करणे.
- ◆ विभागातील दरमहिण्याच्या रुग्णांची मासिक संपुर्ण माहिती संकलीत/अद्यावत करुन मा अधिष्ठाता कार्यालयाला सादर करणे.  
(संचालनालयाला पाठविण्या करिता)
- ◆ जिल्हाशल्यचिकीत्सक कार्यालयातर्फे आयोजित शालेय आरोग्य तपासणी शिबीराला हजर राहणे.
- ◆ जिल्हयातील विविध संस्थातर्फे आयोजित दंतआरोग्य तपासणी व उपचार शिबीराला हजर राहणे.
- ◆ विभागातील दंतआरोग्यक व दंततंत्रज्ञ यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ विभागात लागणा-या डेंटल मटेरियलसाठी प्राध्यापक व विभाग प्रमुख यांचेकडुन पाठपुरावा करणे.
- ◆ गरजेनुसार आपतकालीन सेवेकरीता (ड्युटीचार्ट नुसार) हजर राहणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
प्रशासकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट :

- ◆ महाविद्यालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारे व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे.
- ◆ सर्व वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ सर्व कर्मचा-यांची हजेरी पुस्तके तपासणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचा-यांना वेळेवर वेतन अदा करणे.
- ◆ आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे.
- ◆ मा. अधिष्ठातांना प्रशासकीय कामकाजात सहाय्य करणे.
- ◆ दंतशास्त्र विद्यार्थ्यांकडून तसेच रुग्णांकडून शैक्षणिक शुल्क व रुग्णशुल्क वेळोवेळी वसूल केले जाते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्टायपेंड वेळीत अदा करण्यात येते किंवा नाही ह्यावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ महाविद्यालयात जमा होणा-या सर्व रक्कमांची तपासणी करणे.
- ◆ दरवर्षी महाविद्यालयाकरिता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मागविण्याकरिता प्रस्ताव तयार करणे.
- ◆ सर्व कर्मचा-यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे.
- ◆ रुग्ण शुल्क वसूल करणे, जमा करणे व हिशोब ठेवणे.
- ◆ भांडार पडताळणी अहवाल तसेच अंकेक्षण अहवाल वेळोवेळी सादर करण्याची कार्यवाही करणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५  
कार्यालयीन अधिक्षक यांचा जॉब चार्ट :

- ◆ रुग्णालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- ◆ कर्मचा-यांचे विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारे व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी कार्यालयीन अधिक्षक यांची आहे.
- ◆ सर्व वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी यांचे सेवा अभिलेख अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व कर्मचा-यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करुन त्या अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- ◆ परिवेक्षिय सर्व प्रकारची कामे जबाबदारीने पार पाडणे
- ◆ अधिकारी व कर्मचा-यांचे विविध भत्त्यांचे देयके तयार करुन घेने व कोषागार कार्यालयात सादर करणे.
- ◆ मा. अधिष्ठातां तथा प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ कार्यालयातील कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजात येणा-या अडीअडचणी सोडविण्याकरिता मार्गदर्शन करणे.
- ◆ कर्मचा-यांना सोपविण्यात आलेली कामे प्रभावीपणे व उत्तम प्रकारे पार पाडण्याकरिता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
वरीष्ठ सहाय्यक यांचा जॉब चार्ट :

- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ सर्व वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांचे सेवा अभिलेख अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी वैयक्तिक नस्त्या तयार करून त्या अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व अधिकारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- ◆ मा. अधिष्ठातां तथा प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजात येणा-या अडीअडचणी सोडविण्याकरिता मार्गदर्शन करणे.
- ◆ कर्मचा-यांना सोपविण्यात आलेली कामे प्रभावीपणे व उत्तम प्रकारे पार पाडण्याकरिता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.
- ◆ पदाच्या आढाव्याची माहिती तयार करणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
लघुटंकलेखक यांचा जॉब चार्ट :

- ◆ विविध विषयातील प्राध्यापक व विभागप्रमुखांना त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांचा पत्रव्यवहार करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांचा गोपनीय पत्रव्यवहार करणे.
- ◆ अधिष्ठाता यांना स्वीय सहायक म्हणून मदत करणे.
- ◆ अधिष्ठातांकडून विविध पत्रव्यवहारा संदर्भात लघुलेखन श्रुसलेखन घेवून त्याचे टंकलेखन करणे.
- ◆ विविध विषयांवरील पत्रव्यवहारांच्या नस्त्या अद्ययावत तयार करून ठेवणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांना देखील त्यांच्या प्रशासकीय कामांमध्ये मदत करणे.
- ◆ कार्यालयीन कामकाजात मदत करणे.
- ◆ मा. अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालाच्या कामांमध्ये अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी यांना मदत करणे तसेच त्यांच्या नस्त्या अद्ययावत तयार करून ठेवणे.
- ◆ संगणकावरील कामे पार पाडण्यास मदत करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मदत व सहभाग घेणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
वरिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ रोख नोंदवही अद्ययावत ठेवणे.
- ◆ वरिष्ठ लिपीक या पदास वेळोवेळी नेमुन दिलेली सर्व कामे.
- ◆ खातेनिहाय लेखा परिक्षण व महालेखापाल मुंबई यांचे अनुपालन अहवाल सादर करणे.
- ◆ कोषागारात देयके टाकणे व बँकेतून रकमा आणणे.
- ◆ चारमाही-आठमाही वार्षिक अंदाजपत्रके तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ कार्यालयीन अधिकांकांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ कर्मचा-यांची सेवा अभिलेखे अद्ययावत तयार करणे.
- ◆ अधिका-यांची व कर्मचा-यांची सेवा पुस्तके तयार करून अद्ययावत ठेवणे.
- ◆ अधिकारी व कर्मचा-यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून अद्ययावत ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कनिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे.
- ◆ आवक जावक करणे.
- ◆ आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे.
- ◆ नियतकालीन विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- ◆ विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे.
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे.
- ◆ गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे.
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे.
- ◆ किरकोळ रजेचा हिशोब ठेवणे.
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हिशोब ठेवणे अ व ब नोंदवह्या अद्ययावत ठेवणे
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वाक्ष-या घेणे.
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- ◆ कनिष्ठ लिपीकास वेळोवेळी नेमुन दिलेली कामे.

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे .
- ◆ कार्यालयीन अधिकांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे .
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे .

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
अधिपरिचारीका यांचा जॉब चार्ट :

- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ स्वच्छते बाबत आवश्यक त्या सुचना देणे.
- ◆ रुग्ण कक्षातील सर्व वर्ग-४ कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ आवश्यक त्या वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन घेण्याकरीता वरिष्ठांशी चर्चा करणे.
- ◆ त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचा-यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- ◆ अधिपरिचारिका या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
क्ष-किरण तंत्रज्ञ यांचा जॉब चार्ट :

- ◆ क्षकिरण तंत्रज्ञाने सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत हजर रहावे. निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ झालेल्या एक्सरे तपासुन तपासणी अहवाल तयार करणे.
- ◆ क्ष-किरण विभागातील क्ष-किरण यांच्या परिरक्षणासाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे.
- ◆ यंत्रसामुगीचे संधारण व दुरुस्त्या यांची नोंद दिनांकासह नोंदवही ठेवण्याबाबत सुचित करणे व तपासुन घेणे.
- ◆ क्षकिरण विभागाची उपविभागीय जडवस्तु नोंदवही व साप्ताहिक मागणीपत्रे तपासणे.
- ◆ त्याने वापरलेल्या क्ष-किरण फिल्मचा दररोजचा हिशोब त्यांच्या निरनिराळ्या आकारानुसार ठेवण्यात येतो किंवा नाही याची काळजी घेणे तसेच फिल्मची कमतरता असल्यास मागणी करणे व नोंदी ठेवण्याबाबत सुचित करणे.
- ◆ क्षकिरण कामकाजात कोणताही अडथळा येत असल्यास वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास आणावा.
- ◆ विकिरणाचा धोका टाळण्यासाठी असलेली सर्व साधनसामुग्री सुस्थितीत आहे किंवा नाही याकडे लक्ष द्यावे.
- ◆ रुग्ण शुल्क वसुल होते किंवा नाही ह्याबाबत सुचना देणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामाची पुर्तता करुन घेणे.
- ◆ क्ष-किरण तंत्रज्ञ या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५

दंत आरोग्यक यांचा जॉब चार्ट :

- ◆ दंतआरोग्यक सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० पर्यंत वाजेपर्यंत हजर रहावे. निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ दंत विषयक रुग्णावर उपचार करण्याकरिता वैद्यकीय अधिका-यांना मदत करणे.
- ◆ दातांच्या कवळी तयार करणे.
- ◆ वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ दातांच्या आरोग्या संदर्भात वैद्यकीय अधिका-यांना शिबीरे आयोजित करण्यात मदत करणे.
- ◆ दंत रुग्णांची काळजी घेणे.
- ◆ दंत विभागातील विविध साधनसामुग्रीची निगा राखणे, साफसफाई राखणे.
- ◆ दंत विषयक विविध आकडेवारी माहितीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
- ◆ विविध प्रकारची माहिती अध्यापकांना पुरविणे.
- ◆ दंत आरोग्य तज्ञ या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
विजतंत्री यांचा जॉब चार्ट :

- ◆ रुग्णालयातील विविध विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, निवासस्थाने, ओपीडी इमारत, इनसीनरेटर, बाह्यरुग्ण विभाग वगैरे ठिकाणाच्या विद्युत विषयक कामे पार पाडावीत.
- ◆ विविध विभागातील लाईट, पंखे व इतर विद्युत साहित्य सुस्थितीत चालु ठेवावे.
- ◆ रुग्णालयातील आयोजित करण्यांत आलेल्या विविध प्रसंगी विद्युतीकरणाची जबाबदारी असेल.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या विविध शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या वेळी विद्युती करणे करावे.
- ◆ विविध विभागातील विविध प्रकारची यंत्रसामुग्री सुस्थितीत चालु ठेवण्याची जबाबदारी असेल.
- ◆ वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करावे.
- ◆ रुग्णालयातील सर्व विभागांमधील विद्युत उपकरण विषयक अडीअडचण सोडवाव्यात.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडावीत.
- ◆ रुग्णालयीन परिसर विद्युत रोशनार्ईने आकर्षक दिसेल याची काळजी घेणे.
- ◆ रुग्णालयीन परिसर विद्युत रोशनार्ईने आल्हाददायक व प्रसन्न राहिल याची काळजी घेणे.
- ◆ रुग्णालयाच्या परिसरातील पथदिव्यांची काळजी घेणे.
- ◆ विद्युत विभागाशी निगडीत अशा सर्व प्रकारच्या आवश्यक नोंदी वेळच्या वेळी घेवून तद्संबंधी नोंदवहया अद्ययावत ठेवाव्यात.
- ◆ विजतंत्री या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
नळ कारागीर यांचा जॉब चार्ट :

- ◆ महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, निवासस्थाने, ओपीडी इमारत, इनसीनरेटर, बाह्यरुग्ण विभाग वगैरे ठिकाणच्या नळाचे कामे पार पाडावीत.
- ◆ विविध विभागातील पानी पुरवठा सुस्थितीत चालु ठेवावे.
- ◆ सर्व विभागातील नळ व्यवस्थीत सुरु आहे किंवा नाही याची निगा राखणे.
- ◆ विविध विभागातील आवश्यकतेप्रमाणे काम करणे.
- ◆ वरिष्ठांनी सोपविलेल्या इतर सर्व जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ नळ कारागीर या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
शिपाई यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ कार्यालयात साफसफाई करणे.
- ◆ टपाल वाटप करणे.
- ◆ देयके कोषागारात सादर करणे व संदेश वाहकाचे काम करणे.
- ◆ रोकड आणण्यासाठी रोखपाल यांचे सोबत कोषागारात जाणे.
- ◆ पार्सल सोडविणे.
- ◆ भांडार विभागास मदत करणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ लिपिकांना विविध प्रकारच्या नस्त्या सुचीबद्ध करण्यास मदत करणे.
- ◆ शिपाई या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
पहारेकरी चौकीदार यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ रुग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर देखरेख करणे.
- ◆ रुग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर पहारा देणे.
- ◆ रुग्णालयातील सर्व विभाग इमारतीवर पाणीपुरवठा पाईप लाईन वर रात्रंदिवस पहारा-निगा ठेवणे.
- ◆ रुग्णालयातील सर्व विभाग इमारती परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही याबाबत दक्ष राहणे.
- ◆ पहारेकरी या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
प्रयोगशाळा परिचर यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ विभागातील प्रयोगशाळेत साफसफाई करणे.
- ◆ विभागातील विविध प्रकारचे रसायने व काच सामान यांची साफसफाई करून निगा राखणे.
- ◆ विभागातील प्रयोगशाळेत वरिष्ठांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामात मदत करणे.
- ◆ विभागाकरिता भांडारातून रसायने व काच सामान आणणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ विभागातील भांडार विभागात मदत करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ प्रयोगशाळा परिचर या पदास नेमुन दिलेली कामे.
- ◆ प्रयोग सहाय्यकांना त्यांच्या कामात वेळोवेळी मदत करणे.
- ◆ प्रयोगशाळेतील साहित्य स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेणे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
फर्रास यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी कार्यशाळेतील वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ तांत्रिक कर्मचा-यांना कामात मदत करणे.
- ◆ कार्यशाळेतील विविध उपकरणांची निगा राखणे.
- ◆ कार्यशाळेतील व परिसराची स्वच्छता ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
- ◆ फर्रास या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
सफाईगार यांचा जॉब चार्ट :

- ◆ रुग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व दर्शनिय भाग स्वच्छ करणे.
- ◆ विविध विभागातील व रुग्णालयाच्या विभागातील रक्ताने माखलेले व मळालेले कपडे धुणे.
- ◆ रुग्णालय विभागातील कक्षातील रुग्णांची लघवी, संडास साफ करणे.
- ◆ जैविक कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील शौचालय स्वच्छ ठेवणे.
- ◆ नर्सिंग स्टाफला ग्लोज, मॅकिनटॉस स्वच्छ करून देणे.
- ◆ रुग्णालयीन तपासणीची विशेष नमुणे कक्षातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील जिने घासून पुसने.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील आवार स्वच्छ ठेवणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील गटारी व डेनेज साफ ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे व सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग.
- ◆ स्वच्छता निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्याकरिता असलेल्या वसतीगृहाची, गटारी, डेनेज, संडासबाथरूम जिने व विविध खोल्या यांची साफसफाई करणे.
- ◆ सफाईगार पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५  
नाईक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ विभागातील साफसफाई हाताखालील कर्मचा-यांकडून करवून घेणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ नाईक या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
मुकदम यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना प्रमाणे काम करणे.
- रुग्णालयातील कर्मचा-यावर देखरेख करणे.
- रुग्ण कक्षामध्ये साफसफाईची कामे सफाईकामगार यांच्याकडून करून घेणे.
- रुग्णालय परिसरामधील साफसफाईची वर्ग-४ कर्मचारी यांच्याकडून करून घेणे.
- वर्ग-४ कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.
- वर्ग-४ कर्मचा-यांच्या रात्रंदिवसांच्या कामाच्या वैळा ठरवून देणे.
- वर्ग-४ कर्मचा-यांच्या डियुटी लावणे.
- मुकदम या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
शल्यक्रियागृह परिचर यांचा जॉब चार्ट

- ◆ वेळोवेळी शल्यक्रिया गृहातील वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ तांत्रिक कर्मचा-यांना कामात मदत करणे.
- ◆ शल्यक्रिया गृहातील विविध उपकरणांची निगा राखणे.
- ◆ शल्यक्रिया गृहातील व परिसराची स्वच्छता ठेवणे.
- ◆ अधिपरिचारीकाना मदत करणे
- ◆ शल्यक्रियागृह परिचर या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
प्रयोगशाळासेवक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ कक्षामध्ये साफसफाई करणे.
- ◆ अधिपरिचारीकाना मदत करणे.
- ◆ कार्यरत असलेल्या कक्षा मध्ये किरकोळ भांडार,औषधी भांडार ,मधुन सामुग्री आनणे.
- ◆ केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अधिपरीचारीका याना देणे.
- ◆ प्रयोगशाळा सेवक या पदास नमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
उदवाहन चालक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ उदवाहनाने रुग्णांना योग्य कक्षापर्यंत पोहचविणे.
- ◆ उदवाहन व्यवस्थीत आहे किंवा नाही याची काळजी घेणे.
- ◆ उदवाहन नादुरुस्त असल्यास वरिष्ठांच्या निर्दर्शनास आनुन देणे.
- ◆ उदवाहनाची स्वच्छता ठेवणे व त्यामधील उपकरणे जसे लाईट, पंखा व्यवस्थीपणे निगा राखणे.
- ◆ विद्युत पुरवठा खंडीत असल्यास रुग्णांना कक्षा पर्यंत पोचविण्याकरीता कक्षसेवकास मदत करणे.
- ◆ उदवाहन चालक या पदास नेमुन दिलेली कामे.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम (४) (१) ब (vii)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था.

| अ. क्र. | सल्ला मसलतीचा विषय   | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा नियमा परिपत्रकाद्वारे | पुनरावृत्ती काळ |
|---------|--|------------------------------|--|-----------------|
|         | जनसामान्याची सल्लामसलत करण्यासाठी संस्थास्तरावर वेळोवेळी व्यवस्था केली जाते. |                              |  |                 |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

**माहिती अधिकार अधिनियम २००५**  
**कलम (४) (१) ब (viii) नमुना- (अ)**

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

| अ.क्र. | विभागाचे नांव  | प्रभारी अधिका-याचे नांव | सह अधिका-याचे नांव                                | कार्यालयीन        |
|--------|--|-------------------------|---|-------------------|
| १      | ग्रंथालय विभाग   | डॉ.वर्णा मानेकर         | डॉ.रेखा चौधरी                                     | श्री.अनिल तायडे   |
| २      | कर्मशाळा विभाग   | डॉ.रितेश कळसकर          | —————   | श्री.निहुल        |
| ३      | बांधकाम विभाग  | डॉ.संतोष चव्हाण         | —————   | श्री.कल्लु हजारे  |
| ४      | संगणक विभाग बायोमॅट्रीक<br>Computer (Website)                      | डॉ.कल्पक पितर           | —————   | श्रीमती अवसरे     |
| ५      | एन.एस.एस.  | डॉ.वैभव कारेमोरे        | डॉ.अमित पराते                                     | श्री.कातोरे       |
| ६      | विद्यार्थी संघटना<br>(SAGDC)                                       | डॉ.सौ.सि.मि.गणविर       | डॉ.दर्शन दक्षिणदास                                | श्री.कातोरे       |
| ७      | कला-नि-दृकशास्त्र<br>(Art & Photography)                           | डॉ.वैभव कारेमोरे        | डॉ.दर्शन दक्षिणदास                                | श्री.एस. सॉनटक्के |
| ८      | खरेदी विभाग<br>अ. Major Equipment<br>ब. Consumable Supplies        | डॉ.सु.पु.कुंभारे        | डॉ.सौ.रडके<br>प्रशासकीय अधिकारी                   | श्रीमती.मोंदेकर   |
| ९      | भांडार विभाग   | डॉ.एस.आर.गोसावी         | डॉ.संतोष चव्हाण                                   | सौ.क्षिरसागर      |
| १०     | प्रेक्षागृह (Auditorium)   | डॉ.कल्पक पीटर           | —————   | श्री.कु.हेकर      |
| ११     | मोबाईल डेन्टल क्लिन व<br>सामाजीक दंतशास्त्र कॅम्प                  | डॉ.मंगेरा फडनाईक        | डॉ.सुशांत पाटील<br>डॉ.महेश सानप<br>डॉ.संजोग चांडक | श्री.निहुल        |
| १२     | जनसंपर्क अधिकारी   | डॉ.वैभव कारेमोरे        | प्रशासकीय अधिकारी                                 | सौ.बाकरे, का.अ.   |
| १३     | विद्यार्थी विभाग<br>महाराष्ट्र आरोग्य विज्ञान<br>विद्यापीठाची कामे | डॉ.एस.गणविर             | डॉ.भड, पी.जी                                      | श्री.कातोरे       |
| १४     | न्यायालयीन प्रकरणे   | डॉ.सौ.व.अ.भड            | प्रशासकीय अधिकारी                                 | श्री.विचोरे       |
| १५     | आंतरवासिता/<br>चिकीत्सालयीन सहाय्यक                                | डॉ.सौ.वर्णा मानेकर      | —————   | श्री.पीयुष वंजारी |
| १६     | तांत्रिक समिती<br>(Technical Committee)                            | डॉ.सौ.सि.मि.गणवीर       | डॉ.सु.पु.कुंभारे<br>डॉ.सत्यम वानखेडे              | आनंद मामिडवार     |
| १७     | वसतीगृह  | डॉ.एम.एम.व-हाडपांडे     | डॉ.सुशांत पाटील<br>डॉ.विजया धोटे                  | डॉ.प्रशांत भोयर   |

|      |   |                               |   |                |
|------|---|-------------------------------|---|----------------|
| १८   | Lockers & Common Rooms, Lecture Halls                     | डॉ.अमित पराते                 | —————   | श्री.कातोरे    |
| १९   | Cleanliness & Vigilance Committee<br>Solar System प्रणाली | डॉ.सत्यम वानखेडे              | डॉ.महेश सानप  | श्री.मुकदम     |
| २०   | सेंट्रल कंप्रेसर सिस्टीम                                  | डॉ.सौ.सुलभा रडके              | डॉ.सौ.रडके<br>डॉ.दक्षिणदास                                    | श्री.निहुल     |
| २१   | रॅगिंग प्रतिबंध/<br>समुपदेशन                              | डॉ.सौ.सि.मि.गणविर             | डॉ.एम.व-हाडपांडे  | श्री.कातोरे    |
| २२   | निर्लेखन समिती  | डॉ.सौ.एस.गोसावी               | कार्या.अधिक्षक  | सौ.क्षिरसागर   |
| २३   | MET-CELL  | डॉ.सौ.एस.आर.गोसावी            | —————   | सचिन सातपुते   |
| २४   | दंतचिकीत्सा<br>(अपंगांसाठी)<br>Oral Care For Disabled     | डॉ.सौ.साधना रैना              | डॉ.अर्चना देशपांडे  | श्री.सुनिल पंत |
| २५   | कारागृह दंतचिकित्सा केंद्र                                | डॉ.मंगेश फडनाईक               | डॉ.सुशांत पाटील<br>डॉ.महेश सानप                               | श्री.कु-हेकर   |
| २६ अ | पुर्वमुखकर्करोग/<br>मुखकर्करोग व प्रशिक्षण                | डॉ.वि.कृ.हजारे,<br>अधिष्ठाता. | डॉ.सौ.सि.मि.गणविर<br>डॉ.सु.पु.कुंभारें<br>डॉ.प्रशांत पंदिलवार | श्री.चोपडे     |
| २६ ब | Oral Precancer Module<br>training for intern              | डॉ.वि.कृ.हजारे,<br>अधिष्ठाता. | डॉ.सौ.व.अ.भड<br>डॉ.रेखा.चौधरी                                 | श्री.जोशी      |
| २७   | आकस्मिक रुग्णसेवा केंद्र                                  | डॉ.रितेश कळसकर                | डॉ.अमित पराते<br>डॉ.दर्शन दक्षिणदास<br>डॉ.अर्चना देशपांडे.    | श्री.सुनिल पंत |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम (४) (१) ब (viii) नमुना- (ब)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे.

| अ.<br>क्र. | अधिसभेचे नाव                                     | सभेचे सदस्य | सभेचे उद्दिष्ट | किती वेळा<br>घेण्यात येते | सभा<br>जनसामान्यांसाठी<br>खुली आहे किंवा<br>नाही. | सभेचा कार्य<br>वृत्तांत<br>(उपलब्ध) |
|------------|--|-------------|----------------|---------------------------|---|-------------------------------------|
|            | संस्थास्तरावर सभेचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. |             |                |                           |   |                                     |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (viii) नमुना- (क)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाच्या परिषदांची मंडळांची यादी प्रकाशीत करणे .

| अ. क्र. | समितीचे नाव         | समितीचे सदस्य   | समितीचे उद्दिष्टे                                | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही . | सभेचे कार्य वृत्तांत (उपलब्ध) |
|---------|---------------------|---|--|------------------------|---|-------------------------------|
| ०१      | महाविद्यालयीन परिषद | अध्यक्ष - मा. अधिष्ठाता<br>सदस्य- महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख प्राध्यापक, सर्व समिती प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक | महाविद्यालय व रुग्णालयातील विविध अडचणी सोडविणे . | महिन्यातून दोनदा       | नाही                                      | उपलब्ध                        |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (viii) नमुना- (ड)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाचे कोणतेही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

| अ.<br>क्र. | संस्थेचे नाव                                     | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उद्दिष्टे | किती वेळा<br>घेण्यात येते | सभा<br>जनसामान्यांसाठी<br>खुली आहे किंवा<br>नाही. | सभेचे कार्य<br>वृत्तांत<br>(उपलब्ध) |
|------------|--|----------------|--------------------|---------------------------|---|-------------------------------------|
|            | संस्थास्तरावर सभेचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. |                |                    |                           |   |                                     |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहितीचा अधिकार अधिनियम २००५  
 कलम ४ - १ -इ (ii) नमुना - ए  
 नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे  
 अधिकारांचा तपशिल

| अ. क्र. | पदनाम             | अधिकार   | कोणता कायदा - नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार  | अभिप्राय |
|---------|-------------------|--|--|----------|
| ०१      | अधिष्ठाता         | प्रादेशिक प्रमुख व नियंत्रण अधिकारी भविष्य निर्वाह निधी मंजुर करणे इ. रजा नियम यंत्रसामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक | शानिक्रं.एमईडी-१९८८ सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ०५/०२/१९८८ म.ना.से. :- नियम १९८१ नुसार |          |
| ०२      | प्रशासकीय अधिकारी | आहरण व संवितरण अधिकार  | शानिक्रं.एमईडी-१९८८सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८  |          |

**बी**

| अ. क्र. | पदनाम     | अधिकार  | कोणता कायदा -नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार  | अभिप्राय |
|---------|-----------|---|---|----------|
| ०१      | अधिष्ठाता | १) कार्यालयाच्या नियुगणातील आस्थापनेचे व लेखा विषयीचे सर्व बाबी हाताळणे<br>२) जडसंग्रह निर्लेखन करणे, वसुली करणे<br>३) विधानसभा तारांकित प्रश्नांना समदिवशी उत्तरे देणे<br>४) रुग्णालयाकरीता महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य औषधी फर्निचर विहित केलेल्या पंचसुत्र नुसार खरेदी करणे यंत्र सामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक<br>५) किरकोळ वस्तु खरेदी करणे.<br>६) शासनाने विहित केलेल्या मुदतीनुसार अभिलेखे नष्ट करणे | शानिक्रं.एमईडी-१९८८सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८<br>शा.नि.क्र.<br>विअप्र-१०००/प्रक्र-४६१/२००१/विनियम, दि. ११.०७.०१<br>-<br>-"-<br>शा.नि.क्र.<br>विअप्र-१०००/प्रक्र-४६१/२००१/विनियम, दि. ११.०७.०१ |          |

सी

| अ.<br>क्र. | पदनाम     | अधिकार - फौजदारी | कोणत्या कायदा-नियम शासन निर्णय<br>परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|------------|-----------|------------------|--|----------|
| ०१         | अधिष्ठाता | नियमाप्रमाणे     |  |          |

डी

| अ.<br>क्र. | पदनाम     | अधिकार - अर्धन्यायिक | कोणता कायदा -नियम शासन निर्णय<br>परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|------------|-----------|----------------------|---|----------|
|            | अधिष्ठाता | नियमाप्रमाणे         |   |          |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (इ) (ii) नमुना - ब

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्याचा तपशिल

| अ. क्र. | पदनाम             | कर्तव्य   | कोणत्या कायदा -नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार  | अभिप्राय |
|---------|-------------------|---|---|----------|
| ०१      | अधिष्ठाता         | १. सर्व प्रकारचे देयके स्वाक्षरी करणे वित्तीय<br>२. अधिकारी व कर्मचा-याचे रजा सवलत मंजुर करणे<br>प्रशासकीय<br>३. प्राध्यापक व विभागप्रमुखांवर नियंत्रण ठेवणे<br>४. महाविद्यालयाच्या संदर्भात जनतेच्या तक्रारीचे निवारण करणे<br>५. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी<br>६. राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे<br>७. संस्थेसाठी आवश्यक अनुदानाची मागणी करणे<br>८. विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजी करणे<br>९. अधिकारी व कर्मचारी नियुत्रण व शिस्तभंग विषयक कार्यवाही करणे | शानिक्र.<br>एमईडी-१९८८/सीआर-६०५<br>मंत्रालय, मुंबई, दि.१५.१२.<br>१९८८<br>महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि नियम ५.०२.८८<br>तसेच १९९८<br>म.ना.से नियम १९८१ |          |
| २       | प्रशासकिय अधिकारी | कर्मचारी वर्गावर नियंत्रण, आहरण व संवितरण अधिकारी, तसेच अधिष्ठातांनी सोपविलेले इतर  | म.ना.से नियम १९८१   |          |
| ३       | दंत शल्य चिकित्सक | दंत विभागात कार्य करणे  | म.ना.से नियम १९८१   |          |
| ४       | अधिव्याख्याता     | निवासी वैद्यकिय अधिकारी यांचे अधिनस्त काम करणे  | म.ना.से नियम १९८१   |          |

अधिष्ठाता

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर

| वर्ग-३ कर्मचारी |                             |  |                   |
|-----------------|-----------------------------|--|-------------------|
| १               | कार्यालयीन अधीक्षक          | कार्यालयीन अधीक्षक म्हणुन असलेली सर्व कर्तव्ये पार पाडणे               | म.ना.से नियम १९८१ |
| २               | वरिष्ठ सहाय्यक              | प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे, रोख विषयक कामे. | म.ना.से नियम १९८१ |
| ३               | वरिष्ठ लिपीक                | प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे                  | म.ना.से नियम १९८१ |
| ४               | कनिष्ठ लिपीक                | प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे                  | म.ना.से नियम १९८१ |
| ५               | बाह्यरुग्ण लिपीक पुर्णकालीन | ओ.पी.डी मध्ये रुग्णांना रुग्णपत्रिका वाटप करणे                         | म.ना.से नियम १९८१ |
| ६               | लघुटंकलेखक                  | लघुलेखन घेणे, टंकलेखक करणे व इतर अनुषंगीक कर्तव्ये                     | म.ना.से नियम १९८१ |
| ७               | प्रयोगशाळा तंत्रज्ञ         | रक्त, लघवी तपासणे, व इतर तपासण्या, अहवाल सादर करणे                     | म.ना.से नियम १९८१ |
| ८               | क्ष-किरण तंत्रज्ञ           | रुग्णांचे क्ष किरण काढणे, नोंदी घेणे, व इतर अनुषंगीक कामे              | म.ना.से नियम १९८१ |
| ९               | दंत आरोग्यक                 | दंत रुग्णावर उपचार वरिष्ठांताच्या आदेशाने इतर कामे                     | म.ना.से नियम १९८१ |
| १०              | दंत तंत्रज्ञ                | दंत रुग्णावर उपचार वरिष्ठांताच्या आदेशाने इतर कामे                     | म.ना.से नियम १९८१ |
| ११              | नळ कारागीर                  | रुग्णालयातील सर्व कक्षातील नळाचे काम करणे                              | म.ना.से नियम १९८१ |
| १२              | विजतंत्री                   | रुग्णालयातील सर्व कक्षातील विद्युतचे काम करणे                          | म.ना.से नियम १९८१ |
| १३              | अधिपरिचारीका                | रुग्ण कक्षात कार्य करणे  | म.ना.से नियम १९८१ |
| १४              | प्रयोगशाळा परिचर            | विविध प्रयोगशाळामध्ये तंत्रज्ञांना मदत करणे                            | म.ना.से नियम १९८१ |
| १५              | सफाईगार                     | महाविद्यालय, रुग्णालय व विभागातील साफसफाईचे कामे करणे                  | म.ना.से नियम १९८१ |
| १६              | शिपाई                       | कार्यालयात, विभागात व इतर ठिकाणी शिपायाचे सर्व काम करणे                | म.ना.से नियम १९८१ |
| १७              | पहारेकरी                    | सर्व विभागावर आदेशित केल्याप्रमाणे पहारा देणे व इतर                    | म.ना.से नियम १९८१ |
| १८              | मुकादम                      | निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे व डुटी लावणे    | म.ना.से नियम १९८१ |
| १९              | शल्यक्रिया गृह परिचर        | प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे               | म.ना.से नियम १९८१ |
| २०              | उद्वाहन चालक                | निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे                 | म.ना.से नियम १९८१ |

कलम ४ (१) (ब) - XI

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिलाची विस्तृत माहिती प्रकाशील कारणे

● अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

आकडे हजारात

| अ. क्र. | अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन | अनुदान<br>सन २०१६-२०१७            |        | नियोजित वापर (यंत्र व कामाचा तापशिल)  | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय |
|---------|-----------------------------|-----------------------------------|--------|---|-------------------------------------|----------|
|         |                             | उद्दीष्टाचे नांव                  | अनुदान |   |                                     |          |
|         | मागणी क्र.एस -१             | ०१-वेतन                           | १२०१४६ | या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १०० विद्यार्थी आहे. शैक्षणिक कार्यक्रम, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते तसेच प्रशासकीय कामकाज रुग्णसेवेकरिता अनुदान खर्च करण्यात येते. |                                     |          |
|         | २२१० वैद्यकीय सार्वजनिक     | ०२- मजुरी                         | ०      |   |                                     |          |
|         | आरोग्य ०५- वैद्यकीय शिक्षण  | ०३- अपातकालिन भत्ता               | २०     |   |                                     |          |
|         | व प्रशिक्षण व संशोधन १०५    | ०६- दुरध्वनी, विज व पाणी          | ३००    |   |                                     |          |
|         | - विषम चिकित्सा             | १०- कंत्रटी सेवा                  | ०      |   |                                     |          |
|         | १०५ - (३) (३) शासकीय        | ११- देशांतर्गत प्रवासखर्च         | २०७    |   |                                     |          |
|         | दंत महाविद्यालय व           | १३-कार्यालयीन खर्च                | १५५१   |   |                                     |          |
|         | रुग्णालय, नागपूर            | १६- प्रकाशने                      | ०      |   |                                     |          |
|         |                             | १४-भाडेपट्टी व कर                 | ३००    |   |                                     |          |
|         |                             | १७-संगणक खर्च                     | ७५     |   |                                     |          |
|         |                             | १९-आहार खर्च                      | ०      |   |                                     |          |
|         |                             | २१-सामुग्री व पुरवठा              | ३५७०   |   |                                     |          |
|         |                             | २४-पेटोल तेल वंगन                 | १००    |   |                                     |          |
|         |                             | २६-जाहीरात व प्रसिध्दी            | ४८     |   |                                     |          |
|         |                             | २७-लहान बांधकामे                  | १०५    |   |                                     |          |
|         |                             | २८-व्यवसायीक व विशेषसेवा          | ६३०    |   |                                     |          |
|         |                             | ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)      | ०      |   |                                     |          |
|         |                             | ३४-शिष्यवृत्ती व विद्यावेतन       | १९७३०  |   |                                     |          |
|         |                             | ५०-इतर खर्च                       | ०      |   |                                     |          |
|         |                             | ५१-मोटर वाहने                     | ३१     |   |                                     |          |
|         |                             | ५२-यंत्र सामुग्री व साधन सामुग्री | ९२२    |   |                                     |          |
|         |                             | ७२-यंत्रसामुग्री व साधनसामुग्री   | ९७२    |   |                                     |          |
|         |                             | परिक्षण                           |        |   |                                     |          |
|         |                             | एकूण खर्च                         | १४८७०७ |   |                                     |          |



माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार नाव)

कामाचे स्वरूप :- रुग्णालयात निरनिराळ्या विभागात सुरु असलेले कामाची माहिती

संबंधित तरतुद :-

अधिनियमाचे नांव :-

नियम :- महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१

शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश

| अ.क्र. | कामाचे स्वरूप  | कालावधी दिवस   | कामासाठी जबाबदारी अधिकारी   | अभिप्राय |
|--------|--|--|---|----------|
| ०१     | अध्यापकांच्या अशैक्षणिक पदावरील अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे                              | सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केल्या वेळापत्रकाप्रमाणे  | अधिष्ठाता   |          |
| ०२     | तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्ग-३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे  | —'''—  | —''—  |          |
| ०३     | सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे  | —'''—  | —''—  |          |
| ०४     | कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे  | —'''—  | —''—  |          |
| ०५     | १. कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देणे   | —'''—  | —''—  |          |
| ०६     | कर्मचा-यांच्या स्थानिक चौकशी करणे  | —'''—  | —''—  |          |
| ०७     | कार्यालयाचे पत्र<br>अर्धशासकीय पत्र<br>वधानसभा तारांकित प्र□न<br>फॅक्सद्वारे प्राप्त पत्र<br>संपूर्ण संस्थेची माहिती | सात दिवसात निपटारा करणे<br>तिन दिवसात निपटारा करणे<br>स्मदिवशी निपटारा करणे<br>स्मदिवशी निपटारा करणे किंवा दूसरे दिवशी<br>सत दिवसात निपटारा करणे | प्रशासकिय अधिकारी संबंधित विषयाचे लिपक वर्ग<br>—'''—<br>—'''—<br>—'''—<br>—'''— |          |

अधिष्ठाता

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (X)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती

| अ. क्र | चर्ग-१ आणि वर्ग-४   | वेतन रुपरेषा     | इतर अनुज्ञेय भत्ते                           |                                |   |
|--------|---------------------|------------------|--|--------------------------------|---|
|        |                     |                  | नियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता,शहर भत्ता) | प्रसंगानुसार (जसे प्रवासभत्ता) | विशेष (जसे प्रकल्प भत्ता प्रशिक्षण भत्ता) |
| १      | अधिष्ठाता           | रु.३७४००-६७०००/- | शासन नियमानुसार                              | प्रसंगानुसार अनुज्ञेय          |   |
| २      | प्राध्यापक          | रु.३७४००-६७०००/- | —==—   | —==—                           | —   |
| ३      | सहयोगी प्राध्यापक   | रु.३७४००-६७०००/- | —==—   | —==—                           | —   |
| ४      | अधिव्याख्याता       | रु.१५६००-३९१००/- | —==—   | —==—                           | —   |
| ५      | दंतशल्यचिकित्सक     | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —   |
| ६      | प्रशासकीय अधिकारी   | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —   |
| ७      | कार्यालयीन अधिक्षक  | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —   |
| ८      | व.लिपीक             | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| ९      | कनिष्ठ लिपीक        | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १०     | लघु टंकलेखक         | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| ११     | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १२     | क्ष-किरण तंत्रज्ञ   | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १३     | दंत आरोग्यक         | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १४     | दंत तंत्रज्ञ        | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १५     | नळ कारागीर          | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —   |
| १६     | विजतंत्री           | रु.५२००-२०२००/-  | —==—   | —==—                           | —==—                                      |
| १७     | अधिपरिचारीका        | रु.९३००-३४८००/-  | —==—   | —==—                           | —==—                                      |

|    |                         |                 |      |      |      |
|----|-------------------------|-----------------|------|------|------|
| १८ | प्रयोगशाळा. परिचर       | रु.५२००-२०२००/- | —=—  | —==— | —==— |
| १९ | सफाईगार                 | रु.४४४०-७४४०/-  | —==— | —==— | —==— |
| २० | शिपाई                   | रु.४४४०-७४४०/-  | —==— | —=—  | —=—  |
| २१ | उद्वाहन चालक            | रु.४४४०-७४४०/-  | —==— | —==— | —==— |
| २२ | मुकादम                  | रु.५२००-२०२००/- | —==— | —==— | —==— |
| २३ | शल्यक्रिया गृह<br>परिचर | रु.४४४०-७४४०/-  | —=—  | —==— | —==— |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (xii) नमुना- (अ)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयासाठी अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती  
२००५-०६ या वर्षासाठी प्रकाशीत करणे

१. कार्यक्रमाचे नांव
२. लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
३. लाभ मिळण्यासाठीच्या अटी
४. लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपध्दती
५. पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
६. कार्यक्रामाध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती
७. अनुदान वाटपाची कार्यपध्दती
८. सक्षम अधिका-याचे पदनाम
९. विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
१०. इतर शुल्क
११. विनंती अर्जाचा नमुना
१२. सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज दाखले)
१३. जोड कागदपत्राचा नमुना
१४. कार्यपध्दती सदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधीत अधिका-याचे पदनाम
१५. तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निध (उदा.जिल्हा पातळी,तालुका पातळी, गांव पातळी)
१६. लाभार्थीची यादी खालील नमुन्यांत

टिप :- या कार्यालयाशी संबंधीत नाही.

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (xii) नमुना -बी

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

योजना, कार्यक्रमाचे नांव :-

| अनु. क्रं. | लाभार्थीचे नांव व पत्ता | अनुदान लाभ याची रक्कम स्वरूप | निवड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
|------------|-------------------------|------------------------------|---------------------|----------|
| -          | -संबंधीत नाही-          | -संबंधीत नाही-               | -संबंधीत नाही-      | -        |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (xiii)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,या कार्यालयातील मिळणा-या सवलतीच्या परवाना याची चालू  
आर्थिक वर्षाची तपशिलवार माहिती  
परवाना परवानगी सवलतीचे प्रकार :-

| अ.क्रं. | परवाना<br>धारकाचे<br>नांव | परवान्याचा<br>प्रकार | परवाना<br>क्रमांक | दिनांक<br>पासुन | दिनांका<br>पर्यंत | साधारण<br>अटी | परवान्याची<br>विस्तृत अटी |
|---------|---------------------------|----------------------|-------------------|-----------------|-------------------|---------------|---------------------------|
|         |                           |                      | माहिती<br>निरंक   |                 |                   |               |                           |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (xiv)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालू वर्षाकरीता

| अ.क्रं | दस्तऐवजाचे प्रकार  | विषय   | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पध्दती | जबाबदार व्यक्ती   |
|--------|--|--|-------------------------------|---------------------------|---|
| ०१     | आस्थापना विषयक माहिती आस्थापना १ ते ४                              | आस्थापना विषयक माहिती  | फ्लॉपी, सी.डी.                | —                         | प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक तसेच संबंधीत लिपीक |
| ०२     | लेखा विषयक माहिती आस्थापना १ ते ४                                  | लेखा विषयक माहिती  | फ्लॉपी, सी.डी.                | —                         | —'''—   |
| ०३     | अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती | अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती | फ्लॉपी, सी.डी.                | —                         | —'''—   |
| ०४     | विद्यार्थ्यांविषयीची माहिती विद्यार्थी विभागाशी निगडीत माहिती      | विद्यार्थ्यांविषयी निगडीत कोणत्याही स्वरूपाची माहिती               | फ्लॉपी, सी.डी.                | —                         | —'''—   |
| ०५     | विविध विभागातील माहिती   | महाविद्यालयाच्या विविध विभागातील माहिती                            | —''—                          | —                         | —''—  |

अधिष्ठाता

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (xv)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे  
उपलब्ध सुविधा :-

१. भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती :- सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजेनर्यत
२. वेबसाईट विषयी माहिती :- govtdentalchnagpur.org
३. कॉल सेंटर विषयी माहिती :- निरंक
४. अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती :- उपलब्ध
५. कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती :- उपलब्ध
६. नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती :- उपलब्ध
७. सुचना फलकाची माहिती :- उपलब्ध
८. ग्रंथालय विषयी माहिती

| अ. क्रं. | सुविधेचा प्रकार               | कालावधी   | पध्दत | ठिकाण                             | जबाबदार अधिकारी कर्मचारी             | तक्रार निवारण अधिकारी |
|----------|-------------------------------|-----------|-------|-----------------------------------|--------------------------------------|-----------------------|
| ०१       | संबंधीत दस्तऐवज पहाणे         | दु.४ ते ६ | -     | रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात | संबंधीत कर्मचारी                     | अधिष्ठाता             |
| ०२       | महाविद्यालयात कामकाजाची पाहणी | —'''—     | —'''— | —'''—                             | —'''—                                | —'''—                 |
| ०३       | नोटीस बोर्ड                   | २४ तास    | —     | रुग्णालयाच्या दर्शनी भागावर       | प्रशासकीय अधिकारी कार्यालयीन अधीक्षक | —'''—                 |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (xvi)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी सहायक शासकीय माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी (येथील लोक प्राधिका-याच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे  
अ. शासकीय माहिती अधिकारी :-

| अ. क्रं. | माहिती अधिका-याचे नांव | पदनाम   | माहिती अधिका-याच्या अंतर्गत कार्यक्षेत्रा संबंधी | पत्ता व दुरध्वनी क्र.  | इ-मेल | अपिलीय अधिकारी  |
|----------|------------------------|---|--|--|-------|---|
| ०१       | श्री.एम.आर. वाघधरे     | प्रशासकीय अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी          | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर        | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर दुरध्वनी क्र. २७४४४९६ फॅक्स क्र. २७४३४०० |       | डॉ.वि.कृ. हजारे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर |
| ०२       | श्री.संजय डांगे        | कार्यालयीन अधिक्षक तथा सहाय्यक जनमाहिती अधिकारी |  |  |       |   |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
ब. सहायक शासकीय माहिती अधिकारी

| अ. क्रं. | माहिती अधिका-याचे नांव | पदनाम   | कार्यक्षेत्र   | पत्ता व दुरध्वनी क्र.  | इ-मेल                        |
|----------|------------------------|---|--|--|------------------------------|
| ०१       | श्री.एम.आर. वाघधरे     | प्रशासकीय तथा जनमाहिती अधिकारी                  | प्रशासकीय अधिकारी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील (प्रशासकीय कामा संदर्भात) | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर दुरध्वनी क्र. २७४४४९६ फॅक्स क्र. २७४३४०० | <b>dean.gdcngp@gmail.com</b> |
| ०२       | श्री.संजय डांगे        | कार्यालयीन अधिक्षक तथा सहाय्यक जनमाहिती अधिकारी |  |  |                              |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५

ब. अपिलीय अधिकारी

| अ. क्रं. | अपिलीय अधिकारी-याचे नांव | पदनाम     | कार्यक्षेत्र   | सादरकर्ता अधिकारी | इ-मेल  |
|----------|--------------------------|-----------|--|-------------------|--|
| ०१       | डॉ.वि.कृ.हजारे,          | अधिष्ठाता | शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील (शैक्षणिक, रुग्णालयीन व इतर कामा संदर्भात) | प्रशासकीय अधिकारी | vinay.hazarey@gmail.com<br>dean.gdcngp@gmail.com |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (xvii)

नागपुर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयातील प्रकाशित माहिती

माहिती निरंक

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरिता तयार करणे व वितरीत करणे

निरंक

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय अर्थन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी

माहिती निरंक

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (अ)  
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष (वार्षिक)

| अनु.क्र. | काम्कार्य | कामाचे प्रमाण | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|----------|-----------|---------------|-------------|----------|
| ०१       | लागू नाही |               |             |          |
| ०२       |           |               |             |          |
| ०३       |           |               |             |          |
| ०४       |           |               |             |          |
| ०५       |           |               |             |          |
| ०६       |           |               |             |          |
| ०७       |           |               |             |          |
| ०८       |           |               |             |          |
| ०९       |           |               |             |          |
| १०       |           |               |             |          |
| ११       |           |               |             |          |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील काम पुर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा (१) सर्वसाधारण टपाल ७ दिवसात (२) तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे

| अनु.क्र. | कामकार्य   | दिवस तास पुर्ण करण्यासाठी  | जबाबदार अधिकारी  | तक्रार निवारण अधिकारी        |
|----------|--|--|--|------------------------------|
| ०१       | अध्यापकांच्या अशैक्षणिक पदावरिल अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे                                    | सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचानिपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे   | प्रशासकिय अधिकारी  | अधिष्ठाता शा.दं.म.रु, नागपूर |
| ०२       | तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी ३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे   | -'''-  | अधिष्ठाता  | -'''-                        |
| ०३       | सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे  | -'''-  |  | -'''-                        |
| ०४       | कर्मचा-यांच्या रजा मंजुर करणे  | -'''-  |  | -'''-                        |
| ०५       | कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातुन सुट देणे  | -'''-  |  | -'''-                        |
| ०६       | कर्मचा-यांच्या स्थानिक चौकशा करणे  | -'''-  |  | -'''-                        |
| ०७       | कार्यालय-साधे पत्रे<br>अर्धशासकीय पत्रे<br>विधानसभा तारांकित प्रिन<br>फॅक्सद्वारे प्राप्त पत्रे<br>संपुर्ण संस्थेची माहिती | सात दिवसात निपटारा करणे<br>तिन दिवसात निपटारा करणे<br>समदिवशी निपटारा करणे<br>समदिवशी निपटारा करणे किंवा<br>दुसरे दिवशी<br>सात दिवसात निपटारा करणे | प्रशासकिय अधिकारी व<br>संबंधीत विषयाचे<br>लिपीक वर्ग<br>-'''-<br>-'''-<br>-'''-<br>-'''- | -'''-                        |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर



माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना - (अ)  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, येथील कामाशी संबंधीत परिपत्रके

| अनु. क्रं. | सुचना पत्रका नुसार दिलेले विषय                           | नियम क्रमांक व वर्ष | अभिप्राय (असल्यास)   |
|------------|--|---------------------|--|
| ०१         | मा.अधिष्ठाता यांच्या आदेशानुसार व सुचनेनुसार दिलेले विषय | म.ना.से.नियम १९८१   | मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व मंत्रालयीन इतर विभाग, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम अधिनियम शासन निर्णय व परिपत्रकानुसार |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना -(ब )

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या कार्यालयातील कामाशी संबंधीत शासन निर्णय

| अनु. क्रं. | शासन निर्णयानुसार दिलेले विषय   | शासन निर्णय क्रमांक व दिनांक            | अभिप्राय (असल्यास) |
|------------|---|---|--------------------|
| ०१         | रजा नियम  | महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१         |                    |
| ०२         | भविष्य निर्वाह निधी नियम  | महाराष्ट्र सर्वसाधारण भ.नि.नि.नियम १९८८ |                    |
| ०३         | रुग्णालयीन पशासन  | नियम पुस्तिका खंड एक १९८१               |                    |
| ०४         | शिस्त व अपील नियम   | नियम १९७९                               |                    |
| ०५         | निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण   | म.ना.से. नियम १९८४                      |                    |
| ०६         | निवृत्ती वेतन   | म.ना.से. १९८२                           |                    |
| ०७         | वेतन नियम   | म.ना.से. १९८१                           |                    |
| ०८         | सेवेच्या सर्वसाधारण शर्ती   | म.ना.से. नियम १९८१                      |                    |
| ०९         | पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने | म.ना.से. नियम १९८१                      |                    |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना -(क)  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, या कार्यालयातील कामाशी संबंधीत शासन निर्णय

| अनु. क्रं. | शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय  | परिपत्रक क्रमांक व दिनांक  | अभिप्राय (असल्यास) |
|------------|---|--|--------------------|
| ०१         | अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबाबत             | सार्वजनिक आरोग्य विभाग परिपत्रक क्र. ओडीओ-१६८/सीआर-१६३/८८/आस्थापना,मंत्रालय,मुंबई दि. ०९ डिसेंबर,१९९९ व दि. २९/०९/१९९२ |                    |
| ०२         | कार्यालयात उशिरा येणा-या कर्मचा-यांच्या उशिरा उपस्थितीची तपासणी               | वै.शि.व औ.द्र.विभाग परिपत्रक क्र. इएसटी-३०९२/२५८/९२/आस्थापना, मंत्रालय, मुंबई दि. १३/११/१९९२                           |                    |
| ०३         | सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांना विनामुल्य देण्याबाबत | वित्त विभाग,परिपत्रक क्र.सेवापु-१०९७/प्र.क्रं. १०/९७/सेवा-६,मंत्रालय,मुंबई दि. ११/११/१९९७                              |                    |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना - (ड)

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, येथील कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश धोरणात्मक परिपत्रके

| अनु.<br>क्रं. | विषय   | क्रमांक व दिनांक | अभिप्राय<br>(असल्यास)                          |
|---------------|--|------------------|--|
| ०१            | हिवाळी अधिवेशनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर न करण्याबाबत |                  | संस्थास्तरावर वेळोवेळी परिपत्रक काढण्यात येते. |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना - (इ)

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजांची यादी दस्तावेजाचा विषय

| अनु. क्रं. | दस्तावेजांचा प्रकार   | विषय                                | संबंधीत व्यक्ती, पदनाम   | व्यक्तीचे ठिकाण, उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
|------------|---|-------------------------------------|--|--|
| ०१         | या विभागात आस्थापना १ ते ४ विभाग आहेत ज्या त्या विभागात त्या त्या संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांच्या मुळ नस्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात वैयक्तिक नस्त्या, न्यायालयीन प्रकरणांच्या नस्त्या, वेतनवाढ नस्त्या, व इतर प्रशासकीय नस्त्या  | आस्थापना विभाग                      | १) श्री. विचोरे, व.लि<br>२) श्री.पियुष वंजारी क.लि                                 | शा.दं.म.रु., नागपूर                                |
| ०२         | आवक नोंदवही, जावक नोंदवही, स्टॅप नोंदवही अब स्थानिक टपाल नोंदवही (आवकजावक) किरकोळ रजा नोंदवही   | आवक जावक विभाग                      | श्री.मयुर टेंब्रे. लघु टंकलेखक   | शा.दं.म.रु., नागपूर                                |
| ०३         | जडसंग्रह नोंदवही, किरकोळ वस्तु पुरवठा नोंदवही, लेखन सामुग्री नोंदवही, जडसंग्रह पुरवठा नोंदवही   | भांडार विभाग<br>लेखन सामुग्री विभाग | १) सौ.एस.क्षिरसागर,व.लि.<br>२) श्री दर्पण राठोड,क.लि<br>३. श्री.विनोद कुरुडे, क.लि | शा.दं.म.रु., नागपूर                                |
| ०४         | आर्थिक व्यवहाराशी संबंधीत सर्व प्रकारच्या नस्त्या,स्वीयप्रपंची, पीएलए वगैरे बाबत नस्त्या,शिष्यवत्ती व इतर स्टायपेंड वाटपाबाबत नस्त्या वगैरे<br>रोख नोंदवही,स्वीय प्रपंची नोंदवही, स्वीयप्रपंची पासबूक पावती पुस्तक नोंदवही, रुग्णालयीन फी जमा नोंदवही, हालचाल नोंदवही, मासिक खर्चाची नोंदवही, कु.रोख नोंदवही, दुयम रोख नोंदवही, बील नोंदवही, टोकन नोंदवही | रोखपाल विभाग                        | १) श्री जे.एन.राणे, वरिष्ठ सहाय्यक   | शा.दं.म.रु., नागपूर                                |
| ०५         | लेखा विषयक संपुर्ण कामकाज.  | लेखा विभाग                          | १) कु.नालंदा मेश्राम<br>२) श्री.विनोद कुरुडे.                                      | शा.दं.म.रु., नागपूर                                |

|    |  |                     |                           |                     |
|----|--|---------------------|---------------------------|---------------------|
| ०६ | अंदाजपत्रके, अनुदान,अर्थसंकल्पीय तरतुदी,<br>कार्यक्रम अंदाजपत्रके, अनुदान मागणी व<br>खर्च वगैरे बाबतच्या नस्त्या | अर्थसंकल्प<br>विभाग | श्री.कृष्णा धार्मिक, व.लि | शा.दं.म.रु., नागपूर |
| ०७ | सर्जिकल वस्तु पुरवठा व वाटप नोंदवही,<br>औषधी पुरवठा व वितरण नोंदवही,   | भांडार विभाग        | सौ.श्रेया क्षिरसागर व.लि. | शा.दं.म.रु., नागपूर |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (अ) (vi)

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, या कार्यालयातील दस्तावेजांची वर्गवारी

| अनु. क्रं. | विषय  | दस्तावेजांचा प्रकारण नस्ती मस्टर नोंद पुस्तक, व्हाउचर | प्रमुख बाबींचा तपशिलवार   | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
|------------|---|---|---|----------------------------|
| ०१         | शासन निर्णय   | अ   | शासन निर्णय   | कायम                       |
| ०२         | सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी  | अ   | सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी  | कायम                       |
| ०३         | वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या  | ब   | वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या  | कायम                       |
| ०४         | न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या   | ब   | न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या   | कायम                       |
| ०५         | सर्व वर्गांची वेतनदेयक  | ब   | सर्व वर्गांची वेतनदेयक  | २५ वर्षे                   |
| ०६         | स्वानिवृत्ती विषयक कागदपत्रे  | ब   | स्वेच्छानिवृत्ती विषयक कागदपत्रे  | ०५ वर्षे                   |
| ०७         | आकस्मिक खर्चाची नोंदवही   | क   | आकस्मिक खर्चाची नोंदवही   | ०५ वर्षे                   |
| ०८         | सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज  | क   | सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज  | ०५ वर्षे                   |
| ०९         | सेवा पुस्तके (मृत्युनंतर किंवा सेवा निवृत्ती नंतर)  | क   | सेवा पुस्तके (मृत्युनंतर किंवा सेवा निवृत्ती नंतर)  | ०५ वर्षे                   |
| १०         | इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवा निवृत्तीनंतर)   | क   | इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवा निवृत्तीनंतर)   | ०५ वर्षे                   |
| ११         | सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे  | क   | सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे  | —                          |
| १२         | ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या   | क   | ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या   | ०५ वर्षे                   |
| १३         | शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिशेब  | क   | शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिशेब  | ०५ वर्षे                   |
| १४         | जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे | क   | जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे | ०५ वर्षे                   |

|    |   |   |   |          |
|----|---|---|---|----------|
| १५ | वस्तु निर्लेखन बाबतचा पत्रव्यवहार                               | क | वस्तु निर्लेखन बाबतचा पत्रव्यवहार                               | ०५ वर्षे |
| १६ | बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके                                  | क | बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके                                  |          |
| १७ | अग्रिम मंजूरी आदेश  | क | अग्रिम मंजूरी आदेश  | ०५ वर्षे |
| १८ | सेवानिवृत्ती वेतन मंजूरीचे आदेश व त्यासंबंधीची कागदपत्रे        | क | सेवानिवृत्ती वेतन मंजूरीचे आदेश व त्यासंबंधीची कागदपत्रे        | ०५ वर्षे |
| १९ | रजेबाबतचे आदेश  | क | रजेबाबतचे आदेश  | —        |
| २० | प्रवासभत्ता देयके व पावत्या                                     | क | प्रवासभत्ता देयके व पावत्या                                     | ०५ वर्षे |
| २१ | रजा लेखा  | क | रजा लेखा  | ०२ वर्षे |
| २२ | मासिक खर्चाची विवरणपत्रे  | क | मासिक खर्चाची विवरणपत्रे  | ०१ वर्षे |
| २३ | जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजूरी इत्यादी बाबतचा पत्रव्यवहार | क | जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजूरी इत्यादी बाबतचा पत्रव्यवहार | ०१ वर्षे |
| २४ | अंतीम वेतन प्रमाणपत्रे  | ड | अंतीम वेतन प्रमाणपत्रे  | ०१ वर्षे |
| २५ | किरकोळ रजा नोंदवही  | ड | किरकोळ रजा नोंदवही  | ०१ वर्षे |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,  
नागपूर



**कलम-४(१)(ब)(ix)**

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी  
यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

वर्ग १ व २

| अ. क्र. | पदनाम         | अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव | वर्ग | रुजू दिनांक   | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल                  | एकुण वेतन रुपये (३०/९/१५) |
|---------|---------------|----------------------------|------|---------------|--|---------------------------|
|         | अधिष्ठाता     | डॉ.वि.कृ.हजारे             | १    | १६.१२.८०      | (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० |                           |
| १       | प्राध्यापक    | डॉ.सि.मी.गणवीर             | १    | दि.०४.४.१९७९  | —"—  | १९३३८७                    |
| २       | प्राध्यापक    | डॉ.अ.नि.दातारकर            | १    | दि.२०.४.२०१५  | —"—  | १७३१०६                    |
| ३       | प्राध्यापक    | डॉ.मंगेश फडनार्डक          | १    | दि.१.१०.२०१३  | —"—  | १८५५८०                    |
| ४       | प्राध्यापक    | डॉ.सौ.व.अ.भड               | १    | दि.१.०३.२०१४  | —"—  | १६६३२२                    |
| ४       | प्राध्यापक    | डॉ.एम.व.हाडपांडे           | १    | दि.१.०८.२०१५  | —"—  | १६६३२२                    |
| ६       | प्राध्यापक    | डॉ.आर.कळसकर                | १    | दि.६/०१/२०१५  | —"—  | १८३२३७                    |
| ७       | सह.प्राध्यापक | डॉ.एस.पी.कुंभारे           | १    | दि.७/१/८३     | —"—  | १९१०५७                    |
| ८       | सह.प्राध्यापक | डॉ.सुचित्रा रा.गोसावी      | १    | दि.१.०७.८७    | —"—  | १३०३२९                    |
| ९       | सह.प्राध्यापक | डॉ.पी.के.पंढीलवार          | १    | दि.३१/१२/२००० | —"—  | १६३७२२                    |
| १०      | सह.प्राध्यापक | डॉ.वर्षा मानेकर            | १    | दि.२५/३/२०१३  | —"—  | १५४५५६                    |
| ११      | सह.प्राध्यापक | डॉ.संजय बुले               | १    | दि.२१/३/२०१४  | —"—  | १४४२६३                    |
| १२      | सह.प्राध्यापक | डॉ.आशिता कळसकर             | २    | दि.०८/७/२०१५  | —"—  | १५२३८३                    |
| १३      | सह.प्राध्यापक | डॉ.वैभव कारेमोरे           | २    | दि.०४/८/२०१५  | —"—  | १४०२१३                    |
| १४      | सह.प्राध्यापक | डॉ.सत्यम वानखेडे           | २    | दि.६/१०/२०१५  | —"—  | १४०२१३                    |

|    |                 |                      |   |              |     |        |
|----|-----------------|----------------------|---|--------------|-----|--------|
| १५ | सहा.प्राध्यापक  | डॉ.रेखा चौधरी        | २ | दि.११.८२     | —"— | १३०३५५ |
| १६ | सहा. प्राध्यापक | डॉ.संतोष चव्हाण      | २ | दि.२२/१/०९   | —"— | ९९३८७  |
| १७ | सहा.प्राध्यापक  | डॉ.डॉ.अमित पराते     | २ | दि.१९/०७/११  | —"— | ८७३५८  |
| १८ | सहा.प्राध्यापक  | डॉ.साधना रैना        | २ | दि.२१.०१.११  | —"— | ११४१९५ |
| १९ | सहा.प्राध्यापक  | डॉ.सुलभा रडके        | २ | दि.२१.०१.११  | —"— | १०९४५२ |
| २० | सहा. प्राध्यापक | डॉ.दर्शन दक्षिणदास   | २ | दि.२३.०२.१४  | —"— | ७६१६२  |
| २१ | सहा.प्राध्यापक  | डॉ.ज्योती वानखेडे    | २ | दि.१/०३/१४   | —"— | ७६१६२  |
| २२ | सहा.प्राध्यापक  | डॉ.विवेक ठोंबरे      | २ | दि.१७.६.१४   | —"— | ७६१६२  |
| २३ | सहा.प्राध्यापक  | डॉ.योगेश इंगोले      | २ | दि.०१/०९/१४  | —"— | ७६१६२  |
| २४ | सहा.प्राध्यापक  | डॉ.राकेश बहादुरे     | २ | दि.१७/०९/१४  | —"— | ७६१६२  |
| २५ | सहा.प्राध्यापक  | डॉ.नुपुर निनावे      | २ | दि.१८/०९/१४  | —"— | ७६१६२  |
| २६ | सहा.प्राध्यापक  | डॉ.सुरेंद्र डावरे    | २ | दि.१७/०३/१५  | —"— | ७६१६२  |
| २७ | सहा.प्राध्यापक  | डॉ.पल्लवी द.मेश्राम  | २ | दि.१२/०५/१५  | —"— | ७६१०९  |
| २८ | सहा.प्राध्यापक  | डॉ.शुभांगी मेश्राम   | २ | दि.२६/६/२०१५ | —"— | ७६१०९  |
| २९ | सहा.प्राध्यापक  | डॉ.सुरेंद्र बाहेतवार | २ | दि.०६/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३० | सहा.प्राध्यापक  | डॉ.पल्लवी मेश्राम    | २ | दि.०५/०९/१५  | —"— | ७६१६२  |
| ३१ | सहा.प्राध्यापक  | डॉ.कल्पक पीटर        | २ | दि.१८/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३२ | सहा.प्राध्यापक  | डॉ.आस्था कंवर        | २ | दि.०२/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३३ | सहा.प्राध्यापक  | डॉ.पुजा गुप्ता       | २ | दि.०२/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३४ | सहा.प्राध्यापक  | डॉ.राहुल पिंपळकर     | २ | दि.०२/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३५ | सहा.प्राध्यापक  | डॉ.आकाश नेहेंते      | २ | दि.०२/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३६ | सहा.प्राध्यापक  | डॉ.दिव्या पुराणिक    | २ | दि.०२/०९/१५  | —"— | ७६१०९  |
| ३७ | सहा.प्राध्यापक  | डॉ.प्रियंका वर्मा    | २ | दि.२०/११/१५  | —"— | ७६१०९  |
| ३८ | सहा.प्राध्यापक  | डॉ.श्वेता गुप्ता     | २ | दि.०२/१२/१५  | —"— | ७६१०९  |
| ३९ | सहा.प्राध्यापक  | डॉ.वैभव कांबळे       | २ | दि.०८/०२/१६  | —"— | ७६१०९  |

|    |                 |                    |   |          |     |       |
|----|-----------------|--------------------|---|----------|-----|-------|
| ४० | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.विजया धोटे      | २ | ०१.०६.०१ | —"— | ७६३१६ |
| ४१ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.वंदना गडवे      | २ | ०२.०६.०१ | —"— | ७६३१४ |
| ४२ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.एस.एम.पाटील     | २ | ०४.०६.०१ | —"— | ८७००६ |
| ४३ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.अर्चना देशपांडे | २ | ३१.०५.०१ | —"— | ८७००६ |
| ४४ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.दमयंती वलके     | २ | १४.०२.०५ | —"— | ७६१९६ |
| ४५ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.महेश सानप       | २ | ०३.०५.०७ | —"— | ५८९२० |
| ४६ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.अनिल ढगे        | २ | १/०९/१५  | —"— | ५८९२० |
| ४७ | दंतशल्यचिकीत्सक | डॉ.जान्हवी जोशी    | २ | २/०९/१५  | —"— | ५८९२० |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय  
नागपूर

**कलम-४(१)(ब)(ix)**  
**नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी**  
**यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-३)**

| अ. क्रं. | नांव                         | पदनाम                   | मुळ नेमणुकीची तारीख | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२) २७४४४९६ फॅक्स-०७१२ २७४३४०० | एकुण वेतन रु     |
|----------|------------------------------|-------------------------|---------------------|---|------------------|
| १        | श्री.मारोती रामचंद्र वाघधरे  | प्रशासकीय अधिकारी       | १५/०६/८१            | —"—   | ५३९८२            |
| २        | श्री. संजय व्हि. डांगे       | कार्यालयीन अधीक्षक      | ०६/०६/८४            | —"—   | ४४५६१            |
| ३        | श्री. जवाहर राणे             | वरीष्ठ सहाय्यक          | २६/१२/९५            | —"—   | ३७३५८            |
| ४        | श्री वि.वि.विचोरे            | वरीष्ठ लिपिक            | १२/०१/९५            | —"—   | ३१६९९            |
| ५        | श्री. बी.एस. कातोरे          | वरीष्ठ लिपिक            | ०३/११/९९            | —"—   | २९२०६            |
|          | श्री.कृष्णा विठोबाजी धार्मिक | वरिष्ठ लिपिक            | ०१/०३/८३            | —"—   | ३९३४१            |
|          | श्रीमती श्रेया क्षिरसागर     | वरिष्ठ लिपिक            | १०/०७/०४            | —"—   | २८६७०            |
|          | कु. नालंदा मेश्राम           | कनिष्ठ लिपिक            | २२/०६/२००७          | —"—   | २७१४८            |
|          | श्री पीयूष वंजारी            | कनिष्ठ लिपिक            | ०१/०८/२००९          | —"—   | २४०९९            |
|          | श्री प्रशांत भोयर            | कनिष्ठ लिपिक            | २७/०१/२०१२          | —"—   | २२०६४            |
|          | श्री भगवती प्रसाद दुबे       | कनिष्ठ लिपिक            | १२/०९/१९८८          | —"—   | २६७८६            |
|          | श्री.प्रदिप दलाल             | कनिष्ठ लिपिक            | १६/०६/२०१५          | —"—   | २२०६४            |
|          | श्री.दर्पण राठोड             | कनिष्ठ लिपिक            | ०७/०७/२००७          | —"—   | २२८७५            |
|          | श्री.विनोद कुरुडे            | कनिष्ठ लिपिक            | ०३/०८/२०१५          | —"—   | २०२०८            |
|          | श्री. अनिल तायडे             | ग्रंथपाल(प्रतिनियुक्ती) |                     | —"—   | .....            |
|          | श्री. जी. जी. निहुळ          | विद्युत पर्यवेक्षक      | १०/१२/९३            | —"—   | ५७१५०            |
|          | श्री. आर. एस. पुरी           | नळकारागीर               | ०३/०८/९०            | —"—   | ३१५१३            |
|          | श्री.मयुर टेंब्रे            | लघुटंकलेखक              | २२/०५/२००७          | —"—   | नव्याने पदोन्नती |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-३ तांत्रिक)

| अ. क्रं. | नांव                     | पदनाम        | मुळ नेमणुकीची तारीख | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६ फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|----------|--------------------------|--------------|---------------------|---|-----------------|
| १        | सौ. जे. पी. पंडागळे      | अधिपरीचारीका | २६/०७/९५            | —"—   | ५४४७१           |
| २        | सौ.आभा चव्हाण            | अधिपरीचारीका | ०८/११/९४            | —"—   | ५४४१४           |
| ३        | सौ.आशा मोडक              | अधिपरीचारीका | २५/०७/९६            | —"—   | ५३५७५           |
| ४        | सौ.ममता महापुरे          | अधिपरिचारीका | १२/०८/९७            | —"—   | ५२८२३           |
| ५        | सौ.चित्रा शिवणकर         | अधिपरिचारीका | २६/०३/९७            | —"—   | ५२६४३           |
| ५        | श्री. एम. एम. फुले       | दंत आरोग्यक  | ०१/०८/८१            | —"—   | ४६८१८           |
| ६        | श्री. सी. आर. सुटे       | दंत आरोग्यक  | १८/०३/८३            | —"—   | ४७६५७           |
| ७        | श्रीमती सुनिता कनाके     | दंत आरोग्यक  | २५/०७/९४            | —"—   | ३९४५६           |
| ८        | श्री.चंद्रकांत एन. पाटील | दंत आरोग्यक  | १३/११/८४            | —"—   | ४७०५८           |
| ९        | श्री.जुल्फी शोयब अकिल    | दंत आरोग्यक  | १०/१२/०९            | —"—   | २८४२८           |
| १०       | श्री.सतिश चिंतामन डांगरे | दंत आरोग्यक  | २४/०५/१३            | —"—   | २७४१४           |
| ११       | श्री.राहुल साळंखे        | दंत आरोग्यक  | ०६/०६/१३            | —"—   | २७४१४           |
| १२       | श्री.केशव रामभाऊ सुसलादे | दंत आरोग्यक  | १२/०७/०४            | —"—   | ३०२७५           |
| १३       | श्री.राजेश शामराव राऊत   | दंत आरोग्यक  | ०७/१०/१४            | —"—   | २७४१४           |
| १४       | श्री.आकाश खुळे           | दंत आरोग्यक  | १०/०७/१४            | —"—   | २६६०४           |
| १५       | श्री.अश्विन खांडेकर      | दंत आरोग्यक  | ०६/०६/१३            | —"—   | २७३९३           |

|    |                       |                     |          |     |       |
|----|-----------------------|---------------------|----------|-----|-------|
| १६ | श्री. एन. गेडाम       | दंत तंत्रज्ञ        | ०१/१०/९९ | —"— | ३३६६० |
| १७ | श्रीमती विना झोडापे   | दंत तंत्रज्ञ        | ०१/०९/९७ | —"— | ३९५६० |
| १८ | श्री. एम. एस. मुन     | दंत तंत्रज्ञ        | २६/०८/९३ | —"— | ४५७४९ |
| १९ | श्री.शेख अहमद ए.झकी   | दंत तंत्रज्ञ        | ०४/१२/८४ | —"— | ५५५५८ |
| २० | श्री.गिरीश जोशी       | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | १९/१२/१३ | —"— | ३७०८२ |
| २१ | श्री आर.एम.बेंगाळ     | क्ष-किरण तंत्रज्ञ   | २३/०२/९९ | —"— | ५२०१८ |
| २२ | श्री एस.एस.सातपुते    | प्र.शा.सहाय्यक      | ०१/०३/०८ | —"— | २७०९९ |
| २३ | श्री श्रीराम सोनटक्के | छायाचित्रकार        | ११/०२/०८ | —"— | २७०९९ |

अधिष्ठाता  
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय  
नागपूर

**कलम-४(१)(ब)(ix)**

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

**प्रयोगशाळा सेवक**

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव     | पदनाम      | वर्गवारी  | मुळ नेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-----------------------|------------|-----------|----------------------|--|-----------------|
| १       | श्री.घ.कि.सिंगतवार    | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २/५/१९८४             | —"—  | २७८५४           |
| २       | श्री.गं.स.पोन्नलवार   | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २/५/१९८४             | —"—  | २८०१८           |
| ३       | श्री.अशोक गायकवाड     | प्र.शा.से. | खुला      | २/५/१९८४             | —"—  | २८०१८           |
| ४       | श्री.रा.व.कु-हेकर     | प्र.शा.से. | खुला      | २/५/१९८४             | —"—  | १९६२८           |
| ५       | श्रीमती लक्ष्मी मराठे | प्र.शा.से. | अ.ज.      | १८/४/१९९०            | —"—  | २५६२१           |
| ६       | श्री. सुनिल पंत       | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २३/१२/१९९१           | —"—  | २४०३६           |
| ७       | श्री. प्र.दौ.वाघमारे  | प्र.शा.से. | इ.मा.व.   | ५/५/१९९९             | —"—  | २३८७३           |
| ८       | श्री. ध.ना.सुरपाम     | प्र.शा.से. | अ.ज.      | ५/८/१९९९             | —"—  | २०३६४           |
| ९       | श्री. ज.म.गजभिये      | प्र.शा.से. | अ.जा.     | ६/८/१९९९             | —"—  | २०३६४           |
| १०      | श्री रमेश दुधे        | प्र.शा.स.  | इ.मा.व.   | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| ११      | श्री आर.एन.धिमे       | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| १२      | श्री विजय बन्सोड      | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| १३      | श्री विनोद पानतावणे   | प्र.शा.से. | अ.जा.     | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| १४      | श्री समशेर पठाण       | प्र.शा.से. | खुला      | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| १५      | श्री राजु तिजारे      | प्र.शा.से. | इ.मा.व.   | २/४/२००५             | —"—  | १९५७८           |
| १६      | श्री प्रभु सोनटक्के   | प्र.शा.से. | गाडीलोहार | २४/१/२००६            | —"—  | १९५७८           |
| १७      | श्री अशोक शंभरकर      | प्र.शा.से. | अ.जा.     | २/०४/२००५            | —"—  | १९५७८           |
| १८      | श्री एम. बोरकर        | प्र.शा.से. | अ.जा.     | २/०४/२००५            | —"—  | १९५७८           |
| १९      | श्री मिलींद रामटेके   | प्र.शा.से. | अ.जा.     | २/०४/२००५            | —"—  | १९५७८           |
| २०      | कु. रुपाली चंदनकर     | प्र.शा. से | अ.जा.     | ०१/०१/२०१५           | —"—  |                 |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

प्रयोगशाळा परिचर

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव   | पदनाम     | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/<br>ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|---------------------|-----------|----------|---------------------|--|-----------------|
| १       | श्री.प्रकाश दा.राऊत | प्र.शा.प. | अ.जा.    | २/११/१९७९           | —"—  | १८४१४           |
| २       | श्री. अनिल चिमोटे   | प्र.शा.प. | अ.जा.    | ३/९/१९८४            | —"—  | १९६२८           |
| ३       | श्री. सु. प. बिसन   | प्र.शा.प. | इ.मा.व.  | २/४/१९९०            | —"—  |                 |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

फर्रास

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव | पदनाम  | वर्गवारी | मुळ नेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/<br>ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-------------------|--------|----------|----------------------|--|-----------------|
| १       | श्री. श.व.शेंबेकर | फर्रास | खुला     | १/९/१९८४             | —"—  | २८०१८           |



कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

चौकीदार

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव       | पदनाम   | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-------------------------|---------|----------|---------------------|--|-----------------|
| १       | श्री. शं. शं<br>गायकवाड | चोकीदार | खुला     | १/१२/१९८४           | —"—  | २८०६८           |
| २       | श्री. सु.ना. समर्थ      | चोकीदार | इ.मा.व.  | १४/७/१९९३           | —"—  | २४०८६           |
| ३       | श्री.चं. बा. उमाठे      | चोकीदार | इ.मा.व.  | ४/२/१९९९            | —"—  | २०८१४           |
| ४       | श्री.सिध्दार्थ सोमकुवंर | चौकीदार | अ.जा.    | ३/५/२००१            | —"—  | २३१३१           |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

शिपाई

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव     | पदनाम | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-----------------------|-------|----------|---------------------|--|-----------------|
| १       | श्री.प्रकाश सं. बोबले | शिपाई | इ.मा.व.  | २/५/१९८४            | —"—  | २८३०१           |
| २       | श्री. तु.भा. हेडावू   | शिपाई | वि.मा.व. | ४/२/१९९१            | —"—  | २६५०६           |
| ३       | श्री. प्रकाश कोकडे    | शिपाई | अ.ज.     | ६/२/१९९१            | —"—  | २६५०६           |
| ४       | श्री.विजय मधुमटके     | शिपाई | अ.जा.    | २/०४/२००५           | —"—  | १९५७८           |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

गॅसपरिचर

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव | पदनाम    | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-------------------|----------|----------|---------------------|--|-----------------|
| १       | श्री. वं ग. भरबत  | गॅसपरीचर | इ.मा.व.  | १५/२/१९९३           | —"—  | २४०३६           |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

मुकादम

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव   | पदनाम  | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|---------------------|--------|----------|---------------------|--|-----------------|
| १       | श्री.पीटरदास अँथोनी | मुकादम | खुला     | ३/११/१९७९           | —"—  | २६०५६           |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

नाईक

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव | पदनाम | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२) २७४४४९६ फॅक्स-०७१२ २७४३४०० | एकुण वेतन रुपये |
|---------|-------------------|-------|----------|---------------------|---|-----------------|
| १       | श्री. भ.दा.कांबळे | नाईक  | अ.जा.    | ८/११/१९७८           | —"—   | २८९३०           |

कलम-४(१)(ब)(ix)

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

वर्ग ४ - पदांची माहिती  
सेवक

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव    | पदनाम | वर्गवारी | मुळनेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२) २७४४४९६ फॅक्स-०७१२ २७४३४०० | एकुण वेतन रुपये (३०/९/१५)चे |
|---------|----------------------|-------|----------|---------------------|---|-----------------------------|
| १       | श्रीमती संगिता इंगळे | सेवक  | अ.जा.    | १३/१२/२०००          | —"—   | २२००९                       |

**कलम-४(१)(ब)(ix)**

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे, व त्यांचे मासिक वेतन (वर्ग-४)

**सफाईगार**

| अ. क्र. | कर्मचा-यांचे नांव       | पदनाम      | वर्गवारी | मुळ नेमणुकीचा दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ई-मेल (०७१२)<br>२७४४४९६<br>फॅक्स-०७१२<br>२७४३४०० | ए एकुण वेतन रुपये (३०/९/१५)चे |
|---------|-------------------------|------------|----------|----------------------|--|-------------------------------|
| १       | श्री. चरणदास थुल        | प्र.शा.से. | अ.जा.    | ८/११/१९७८            | —"   |                               |
| २       | श्री. आनंद राणे         | सफाईगार    | अ.जा.    | २/४/१९८०             | —"   | २८९३०                         |
| ३       | श्रीमती मीना मलिक       | सफाईगार    | अ.जा.    | ४/१०/१९८२            | —"   | २८०९१                         |
| ४       | श्रीमती लक्ष्मी झांझुटे | सफाईगार    | अ.जा.    | १/९/१९८४             | —"   | २८९३०                         |
| ५       | श्री. महेश सारवण        | सफाईगार    | अ.जा.    | १/६/१९९२             | —"   | २४०८६                         |
| ६       | श्री.बबलु मु.तोमस्कर    | सफाईगार    | अ.जा.    | ४/४/१९९६             | —"   | २३३८७                         |
| ७       | श्री आर.कारेकर          | सफाईगार    | खुला     | १/६/२००५             | —"   | २८९३०                         |
| ८       | श्री राजेश वामन         | सफाईगार    | अ.जा.    | २/०४/२००५            | —"   | २३३८७                         |
| ९       | श्री अनुप शेवते         | सफाईगार    | अ.जा.    | २/०४/२००५            | —"   | १९६२८                         |
| १०      | श्री कृष्णा चिमोटे      | सफाईगार    | अ.जा.    | २/०४/२००५            | —"   | १९६२८                         |
| ११      | श्री.पवन मंहतो          | सफाईगार    | अ.जा.    | ०१/११/२००८           | —"   | १९६२८                         |
| १२      | श्री.सुनिल झांझुटे      | सफाईगार    | अ.जा.    | २०/०६/२००९           | —"   | १९६२८                         |
| १३      | श्रीमती सिमाबाई सांडे   | सफाईगार    | अ.जा.    | १९/०८/२०१४           | —"   | १९६२८                         |
| १४      | श्रीमती सुशमा झांझुटे   | सफाईगार    | अ.जा.    | १४/०८/२०१४           | —"   | १९६२८                         |

अधिष्ठाता

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर.